

प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

महाराष्ट्र शासन
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग,
शासन निर्णय क्रमांक गोमुशेअवि-२०२१/प्र.क्र. ३२/११-अ,
मादाम कामा मार्ग हुतात्मा, राजगुरु चौक,
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२
तारीख - ८ मार्च, २०२१

संदर्भ :-

- १) शासन निर्णय कृषि व पदुम विभाग, क्र. शेअवि-२०१८/प्र.क्र.१९३/११-अ,
दि.३१.८.२०१९.
- २) शासन परिपत्रक कृषि व पदुम विभाग, क्र.शेअवि-२०१८/प्र.क्र.१९३/११-अ,
दि.१९.९.२०१९.
- ३) आयुक्तालयाचे पत्र क्र. गोमुशेअवि-२०२०/ प्र.क्र. १७/सा.९/३३९४९/२०२०,
दि.१०.१२.२०२०
- ४) गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसंदर्भातील राज्यस्तरीय समितीच्या
बैठकीचे इतिवृत्त, पत्र क्र. शेअवि-२०२०/प्र.क्र.२८६/११-अ दि. ४.३.२०२१.

प्रस्तावना :-

राज्यात शेती व्यवसाय करतांना वीज पडणे, पूर, विजेचा शॉक बसणे इ. नैसर्गिक आपत्ती, सर्पदंश, विंचूदंशमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहीना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तिस तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यास झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस व त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्याच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणताही १ सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे १० ते ७५ वयोगटातील एकूण २ जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास संदर्भ क्र. (१) येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सुधारीत स्वरूपातील गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यासाठी संदर्भ क्र. (२) येथील शासन परिपत्रकान्वये कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राज्यामध्ये राबविण्यासाठी युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपनीची व ऑक्सॉलियम इन्शुरन्स ब्रोकिंग, प्रा. लि या विमा

सल्लागार कंपनीची स्पर्धात्मक ई-निविदेच्या माध्यमातून संदर्भ क्र. (३) नुसार निवड करण्यात आलेली आहे. त्यानुसार विमा कंपनीस विमा हप्ता अदा केल्यानंतर एक वर्षाच्या कालावधीत योजना राबविण्यासाठी विमा कंपनी व विमा सल्लागार कंपनी यांची नियुक्ती करणे तसेच विमा हप्ता व विमा ब्रोकरेज निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती .

शासन निर्णय :-

“गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सन २०२१-२२ मध्ये राबविण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत असून संबंधित विमा कंपनीला विमा हप्त्याचे प्रदान केल्यापासून १२ महिन्याच्या कालावधीकरीता विमा योजना चालू ठेवण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

२. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना संपुर्ण राज्यामध्ये दि युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. या विमा कंपनीमार्फत प्रति शेतकरी प्रति वर्ष रु.२९.०७ इतक्या विमा हप्ता दराने (विना ब्राकरेज) व ऑक्झॉलियम इन्शुरन्स ब्रोकिंग, प्रा. लि. या विमा सल्लागार कंपनीमार्फत ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर या महसूल विभागासाठी ०.०६५ टक्के तर पुणे व औरंगाबाद या महसूल विभागासाठी ०.०७० टक्के इतका विमा ब्रोकरेज दराने राबविण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

३. सन २०२१-२२ मध्ये विमा हप्ता रकमेचे विमा कंपनीला प्रदान झाल्यापासून १२ महिने इतक्या कालावधीकरीता राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला एक सदस्य यांना विविध अपघातांपासून संरक्षण देण्यासाठी विमा कंपनीला व विमा सल्लागार कंपनीस अदा करावयाची विमा हप्ता रक्कम व विमा ब्रोकरेज रक्कम तसेच आयुक्त कार्यालयास कार्यालयीन खर्चासाठी रक्कम पुढील तक्त्यात दर्शविल्या प्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

अ.क्र.	विमा कंपनी/ कृषि आयुक्त कार्यालय	शेतकरी / कुटुंबातील सदस्य	रक्कम (रुपये)
१	दि युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लि.	३.०४ कोटी	८८,३७,२८,०००/-
२	ऑक्झॉलियम इन्शुरन्स ब्रोकिंग, प्रा. लि.	३.०४ कोटी	५,९६,६६२/-
३	कृषि आयुक्त कार्यालय (कार्यालयीन खर्च)		८०,०००/-
एकूण			८८,४४,०४,६६२/-

विमा कंपनीस, विमा सल्लागार कंपनीस वरील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे १२ महिने कालावधी करीता होणारी विमा हप्ता व विमा ब्राकरेज रक्कम तसेच आयुक्त (कृषि) कार्यालयीन खर्चासाठी एकूण रक्कम रु. ८८,४४,०४,६६२/- मंजूर करण्यात येत आहे.

४. विमा कंपनी व विमा सल्लागार कंपनीस देय ठरणारी विमा हप्ता रक्कम विभागून दोन हप्त्यात देण्यात येईल.
५. “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना” शासन निर्णय दि.३१ ऑगस्ट, २०१९ व दि. १९ सप्टेंबर, २०१९ मध्ये नूमद तरतूदी व अटीनुसार राबविण्याची जबाबदारी आयुक्त (कृषी) यांची राहिल.
६. यावरील खर्च खाली नमूद लेखाशिर्षाखाली सन २०२०-२१ करीता मंजूर अर्थसंकल्पिय तरतूदीतून भागविण्यात यावा.
- मागणी क्रमांक डी-३,
२४०१-पीक संवर्धन,
११०-पीक विमा,
(००) (०६) गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना (कार्यक्रम) (२४०१ ४४२७),
३३ - अर्थसहाय्य”**
७. प्रस्तुत प्रयोजनासाठी आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रक अधिकारी, तसेच, सहाय्यक संचालक (लेखा-१), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आंहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
८. प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेताक २०२१०३०८१४४७४२०४०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सु. सं. धपाटे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव
२. मा. मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव
३. सर्व मा. मंत्री यांचे खाजगी सचिव/ विशेष कार्य अधिकारी
४. सर्व मा. विधानसभा सदस्य
५. सर्व मा. विधानपरिषद सदस्य
६. मा. मुख्य सचिव यांचे सह सचिव, मंत्रालय, मुंबई ३२
७. सचिव (कृषि) यांचे स्वीय सहायक, कृषि व पदुमविभाग, मंत्रालय, मुंबई ३२
८. अपर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वनविभाग, मंत्रालय, मुंबई ३२

९. अपर मुख्य सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
१०. अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
११. प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई
१२. प्रधान सचिव (अपिल व सुरक्षा), गृहविभाग, मंत्रालय, मुंबई-३२
१३. अपर मुख्य सचिव (मदत व पुनर्वसन), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
१४. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई (५ प्रती) प्रसिध्दीच्या विनंतीसह
१५. सर्व विभागीय महसूल आयुक्त (कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर)
१६. आयुक्त (कृषि), कृषिआयुक्तालय, महाराष्ट्रराज्य, पुणे
१७. सर्व जिल्हाधिकारी
१८. सर्व कृषि संचालक, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्रराज्य, पुणे
१९. सर्व विभागीय कृषि सहसंचालक
२०. सर्व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
२१. सर्व जिल्हा परिषदांचे, जिल्हा कृषि विकास अधिकारी
२२. महालेखापाल, महाराष्ट्र-१/२, (लेखापरिक्षा), मुंबई.
२३. महालेखापाल, महाराष्ट्र-१/२, (लेखावअनुज्ञेयता), मुंबई
२४. महालेखापाल, महाराष्ट्र-१/२, (लेखापरिक्षा), नागपूर
२५. महालेखापाल, महाराष्ट्र-१/२, (लेखावअनुज्ञेयता), नागपूर
२६. संचालक, लेखावकोषागारे, मुंबई
२७. अधिदानवलेखाधिकारी, मुंबई
२८. जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे
२९. ग्रंथालय प्रमुख, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई (१० प्रती)
३०. मुख्य सांख्यिक, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्रराज्य, पुणे-
३१. सहाय्यक संचालक (लेखा-१), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्रराज्य, पुणे
३२. सर्व तहसिलदार
३३. सर्व उप विभागीय कृषि अधिकारी
३४. सर्व तालुका कृषिअधिकारी
३५. सर्व उपसचिव /अवर सचिव / कक्ष अधिकारी, कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
३६. सर्व मंत्रालयीन विभाग
३७. सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्ष यांची मध्यवर्ती कार्यालये
३८. जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा.लि., २ रा मजला, जायका बिल्डींग, कमर्शियल रोड, सिव्हिल लाईन्स, नागपूर-४४०००१
३९. ऑक्झॉलियम इन्शुरन्स ब्रोकिंग, प्रा. लि. नवी मुंबई -४००७१०.
४०. निवडनस्ती, कार्यासन ११-अ